

## August 12, 2023

To, Corporate Relationship Department BSE Ltd. P. J. Towers, Dalal Street, Mumbai- 400001

## Sub: <u>Newspaper Publications of Un-Audited Financial Results for the</u> <u>quarter ended June 30, 2023.</u>

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the newspaper publication of Un-audited Financial Results of the company for the quarter ended June 30, 2023 approved in the meeting of Board of Directors of the company held on Friday, August 11, 2023 published in Financial Express (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) on Saturday, August 12, 2023.

You are requested to take note of the above for your records.

Thanking you, Yours faithfully,

## For Ganga Papers India Limited

Shaivi Pathak (Company Secretary & Compliance Officer)

Encl: a/a

## GANGA PAPERS INDIA LTD. CIN : L21012MH1985PTC035575

**City Office** D-8, Sanskriti Prangan Society, S. No. 131 Baner-Balewadi Road, Baner, Pune - 411045 **E-mail :** info@gangapapers.com Works and Registered Office : Gat No. 241, Bebedohal, Tal. Maval Dist. Pune - 410 506 Mob. : +91 6386208117, +91 9156216063 Website : www.gangapapers.com

**FINANCIAL EXPRESS** 



## **GANGA PAPERS INDIA LIMITED**

CIN:- L21012MH1985PTC035575 Regd. Off: 241, Village Bebedohal, Tal. Maval, Pune-410506 Email Id: compliance.gpil@gmail.com, Website: www.gangapapers.com Unaudited Standalone Financial Results for the guarter ended 30th June, 2023 (Rs. in Lakhs) Quarter ending 30.06.2023 30.06.2022 Particulars Unaudited Unaudited 6.215.91 8.629.08 Total income from operations (net) 131 52 Net Profit/ (Loss) from ordinary activities after tax 30 57

| Net Pronv (Loss) from ordinary activities after tax                                       | 30.37    | 131.32   |  |  |  |  |
|---|----------|----------|--|--|--|--|
| Net Profit/ (Loss) for the period after tax   |          | 1        |  |  |  |  |
| (after Extraordinary items)   | 30.57    | 131.52   |  |  |  |  |
| Equity Share Capital  | 1,078.89 | 1,078.89 |  |  |  |  |
| Reserves (excluding Revaluation Reserve as  |          |          |  |  |  |  |
| shown in the Balance Sheet of previous year)  |          |          |  |  |  |  |
| Earnings Per Share  | 6        | j.       |  |  |  |  |
| (before extraordinary items) (of Rs.10/- each)  |          |          |  |  |  |  |
| Basic and Diluted   | 0.28     | 1.22     |  |  |  |  |
| Earnings Per Share  | 64       | 15       |  |  |  |  |
| (after extraordinary items) (of Rs.10/- each)   |          |          |  |  |  |  |
| Basic and Diluted   | 0.28     | 1.22     |  |  |  |  |
| Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed |          |          |  |  |  |  |
|   |          |          |  |  |  |  |

with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites.

|                  | By Order of the Board          |
|------------------|--------------------------------|
|                  | For Ganga Papers India Limited |
|                  | Sd/-                           |
|                  | Ramesh Kumar Chaudhary         |
| Date: 11.08.2023 | (Chairman & Director)          |
| Place : Pune     | DIN: 00080136                  |

## PUBLIC NOTICE

This Public Notice is hereby given to the public at large that, the following original chain title document in respect of the schedule property have been lost from the custody of its current owner i.e. HYT Engineering Co. Pvt. Ltd., and the police complaint has been filed with Pimpri Police Station, regarding the same.

1. Original Lease Deed dated 23.12.1986, registered in the Office of the Sub Registrar Haveli No.2, at Sr. No. 14783/1986, along with Index No. II extract and registration receipt of the same.

This Public Notice is given to the effect that Certified/Xerox copies of document listed above available with our client will be treated as original Title Deeds, as contemplated by law and said copies along with the police complaint and this public notice with Certificate issued by Advocate in respect thereof will suffice the legal requirements to make the said copies of the title deeds as original, by means of secondary evidence. If anybody has got any objection of whatsoever nature in respect of the property mentioned in the Schedule herein below and whatever stated herein, the same should be given in writing to the undersigned, within 8 days of publication of this notice.

## SCHEDULE OF THE PROPERTY

All that piece and parcel of the lands bearing, Plot No. J-378 Pimpri Industrial Area admeasuring about 1369.00 sq. mtrs. or thereabouts, situated at village Bhosari, Taluka Haveli, Dist, Pune,

Place : Pune

## M/s. M.V. Kini & Co. Advocates & Solicitors

Chandrasheel Apartments Flat No. 1, Opposite Hotel Deccan Rendevouz, Shivajinagar, Pune- 411005. Phone No. 020-25510871 / 020-25510874 Dt.: 10/08/2023

#### RELIGARE HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LTD. Regd. Off.: 1407, 14th Floor, Chiranjiv Tower, 43, Nehru Place, New Delhi 110019 Corporate Office : 8th Floor, Max House Block A, Dr Jha Marg, Okhla Phase 3, Okhla Industrial Estate, New Delhi-110020 CIN No: U74899DL1993PLC054259, website: www.religarehomeloans.com

## POSSESSION NOTICE [(Appendix IV) Rule 8(1)]

Whereas the undersigned being the Authorized officer of M/s Religare Housing Development Finance Corporation Ltd (RHDFCL), a Housing Finance Company registered with National Housing Bank (fully owned by Reserve Bank of India) under the provision of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 OF 2002) (hereinafter referred to as "RHDFCL") and in exercise of the powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002 issued a Demand Notice dated 23-12-2021 calling upon, Deepak Haribhau Bagade R/o S.No.130, Dandekar Pool, Opp Ramkrishnaashram, Navjawan Mitra Mandl, Singhgad Road, Pune Maharashtra 411030 Also At : Whor Parking System Pvt Ltd Gat No 1098 Urawade Road, Pirangut, Punewhor Parking System Pvt Gat No 1098 Urawade Road, Pirangut, Pune Maharashtra 411042 and Rupalo Deepak Bagade R/o S.No.130, Dandekar Pool, Opp Ramkrishnaashram, Navjawan Mitra Mandl, Singhgad Road, Pune Maharashtra 411030 to repay the amount mentioned in the notice being Rs.8,88,923.02/- (Rupees Eight Lakhs Eighty Eight Thousand Nine Hundred Twenty Three and Paise Two Only) along with interest from 23-12-2021 within 60 days from the date of receipt of the said notice.

"The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on this the 9th day of August, 2023.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of "RHDFCL" for an Rs.8,88,923.02/- (Rupees Eight Lakhs Eighty Eight Thousand Nine Hundred Twenty Three and Paise Two Only) and interest other charges thereon 23-12-2021.

"The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act. If the borrower clears the dues of the "RHDFCL" together with all costs, charges and expenses incurred, at any time before the date fixed for sale or transfer, the secured assets shall not be sold or transferred by "RHDFCL" and no further step shall be taken by "RHDFCL" for transfer or sale of the secured assets.

### SCHEDULE OF PROPERTY

ALL THAT PIECE AND PARCEL OF PLOT BEARING FLAT NO.5, PLOT NO. 5, ADMEASURING 511 SO.FT. I.E 47.49 SQ MTR., SITUATED ON SECOND FLOOR, IN BUILDING VIZ. SHREE GAJANAN APARTMENT CONTRUCTED ON LAND LYING BEING AND SITUATED AT S NO.40, HISSA NO.1/D, VILLAGE AMBEGON BUDRUL, TALUKA HAVELI, DISTRICT PUNE, SITUATE WITHIN THE LIMITS OF ZILA PAIRASHAD PUNE, TALUKA PANCHAYAT SAMITI HAVLI, GRAM PANCHAYAT AMBEGON BUDRUK AND WITIN THE REGISTRATION DISTT OUNE. REGISTRATION SUB-DISTT. TALUKA HAVELI AND JURISDITION OF SUB-REGITAR, HAVELI NOS.1 TO 27, PUNE AND BOUNDED BY:- EAST: PROPERTY OF KHATWAKAR, WEST: 10FT. ROAD, NORTH: COMMON ROAD, SOUTH: PROPERTY PF BABA NARSATTE

| Date : 09-08-2023   | Authorised Officer  |
|---------------------|---|
| Place : Maharashtra | M/s Religare Housing Development Finance Corporation Ltd. |

## शनिवार, दि. १२ ऑगस्ट २०२३

## म्ंबई लक्षदीप

**GANGA PAPERS INDIA LIMITED** CIN:- L21012MH1985PTC035575 Regd. Off: 241, Village Bebedohal, Tal. Maval, Pune-410506 Email Id: compliance.gpil@gmail.com, Website: www.gangapapers.com Unaudited Standalone Financial Results for the

| quarter ended 30th June, 2023 (Rs. in   |                      |                    |  |  |  |
|---|----------------------|--------------------|--|--|--|
|   | Quarte               | er ending          |  |  |  |
| Particulars   | 30.06.2023           | 30.06.2022         |  |  |  |
|   | Unaudited            | Unaudited          |  |  |  |
| Total income from operations (net)  | 6,215.91             | 8,629.08           |  |  |  |
| Net Profit/ (Loss) from ordinary activities after tax                                   | 30.57                | 131.52             |  |  |  |
| Net Profit/ (Loss) for the period after tax   |                      |                    |  |  |  |
| (after Extraordinary items)   | 30.57                | 131.52             |  |  |  |
| Equity Share Capital  | 1,078.89             | 1,078.89           |  |  |  |
| Reserves (excluding Revaluation Reserve as  |                      |                    |  |  |  |
| shown in the Balance Sheet of previous year)  |                      |                    |  |  |  |
| Earnings Per Share  |                      |                    |  |  |  |
| (before extraordinary items) (of Rs.10/- each)  |                      |                    |  |  |  |
| Basic and Diluted   | 0.28                 | 1.22               |  |  |  |
| Earnings Per Share  |                      |                    |  |  |  |
| (after extraordinary items) (of Rs.10/- each)   |                      |                    |  |  |  |
| Basic and Diluted   | 0.28                 | 1.22               |  |  |  |
| Note: The above is an extract of the detailed format                                    | t of Quarterly Finan | cial Results filed |  |  |  |
| with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure  |                      |                    |  |  |  |
| Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are |                      |                    |  |  |  |
| available on the Stock Exchange websites.   |                      |                    |  |  |  |
| available on the otook Excitatinge websites.  | By Orc               | ler of the Board   |  |  |  |

|         | By Order of the Board          |
|---------|--------------------------------|
|         | For Ganga Papers India Limited |
|         | Sd/-                           |
|         | Ramesh Kumar Chaudhary         |
| 08.2023 | (Chairman & Director)          |
| une     | DIN: 00080136                  |

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the public at large that my clients are negotiating to Purchase a Flat No. 4 on 1" Floor in A-Wing in the building known as "Daryanani Co-Op. Hsg. Soc Ltd.", Prem Nagar Bidg. No. 2 situated at Off S.V.P. Road, Borivali (West), Mumbal: 400 092, from Mr. Brijesh Mahendra Shah and Mrs. Priti Brijesh Shah.

Date: 11.0

Place : Pu

- 1) Pursuant to an Agreement for Sale dated 15-11-1976 M/s. Prem Construction Co. (Formerly known as Poonam Construction Co.) had sold the said Flat to Dr. Lalitchandra Anand.
- Pursuant to an Agreement dated 15-04-1980 Dr. Lalitchandra Anand had sold the said Flat to Smt. Maniben Kalyanji Vora.
- 3) Pursuant to an Agreement dated 29-04-1989 Smt. Maniben Kalyanji Vora had sold the said Flat to Smt. Sushila Mansukh Chheda.
- 4) Pursuant to an Agreement dated 06-09-1994 Smt. Sushila Mansukh Chheda had sold the said Flat to Mr. Rajesh Khandubhai Desai and Mrs. Tarunaben Rajesh Desai. 5) Pursuant to an Agreement dated 05-07-1996 Mr. Rajesh Khandubhai Desai and Mrs.
- Tarunaben Rajesh Desai had sold the said Flat to Mrs. Alka Nalinkumar Shah.
- 6) Pursuant to an Agreement for Sale dated 01-03-2017 Mrs. Alka Nalinkumar Shah had sold the said Flat to Mr. Brijesh Mahendra Shah and Mrs. Priti Brijesh Shah. Mrs. Alka Nalinkumar Shah had lost / misplaced the above referred previous Origina Agreement dated 06-09-1994 executed between the Seller Smt. Sushila Mansukh Chheda and Purchasers Mr. Rajesh Khandubhai Desai and Mrs. Tarunaben Rajesh

Desai and matter has also been reported to Borivali (West) Police Station under lost report No. 2795/17 on 08-05-2017. All Persons, Banks or Financial Institution having any claim/objection with regards to the

above referred lost / misplaced Original Agreement or above referred Flat No. 4 by way of legal heirship, ownership, mortgage, lien, tenancy or otherwise howsoever or any part thereof are hereby required to give intimation thereof alongwith documentary evidence in support thereof within 15 days from the date of Publication hereof either by hand delivery against proper written acknowledgment of the undersigned or by Registered Post A.D. only to MRS. MANISHA M. KOTHARI ADVOCATE, 704, K L Accolade, TPS-III, 6<sup>th</sup> Road, Santacruz (East), Mumbai: 400 055. In default of all such claims it shall be deemed to have been waived and my client may proceed on the basis of the title of above said Flat free from all encumbrances

MRS. MANISHAM. KOTHARI Place: Mumbai Date: 12/08/2023 Advocate High Court

## जाहीर सूचना

क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात आणि

विस्तार अमर लिमिटेड (सीआयएन: एल०५०००एमएच१९८३पीएलसी२७२७०७) यांचे नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट ए४, एपीएमसी-मॅफको यार्ड, सेक्टर-१८, वाशी, नवी मुंबई-४००७०३.

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की**, ०१ ऑगस्ट, २०२३** रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्या निश्चितीसार्ठ कंपनीदारे केंद्र शासन (क्षेत्रिय संचालक यांना दिलेले अधिकार) यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्य कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमुद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गंतवणकदार तक्रार नमना भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई, एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ महाराष्ट्र येथील कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या खाली नमुद केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे. च्या वतीने व करित

> विस्तार अमर लिमिटेड सही/ व्यवस्थापकीय संचालक

senal कार्यालयः प्लॉट क्र. २८/१ए, गाव ढेक, टकाई-अदोशी रोड, खोपोली पेण रोड, पोस्ट खोपोली, ता. खालापर, जि. रायगड

|            |   |                           |                           | <u> </u>                 | (रु.लाखात                |
|------------|---|---------------------------|---------------------------|--------------------------|--------------------------|
|            |   |                           |                           | त्रमेव<br>               |                          |
| अ.         |   | संपलेली तिमाही            | संपलेली तिमाही            | संपलेले वर्ष             | संपलेले वर्ष             |
| क्र.       | तपशील   | ३०.०६.२३<br>अलेखापरिक्षित | ३०.०६.२२<br>अलेखापरिक्षित | ३१.०३.२३<br>लेखापरिक्षित | ३१.०३.२२<br>लेखापरिक्षित |
| 9.         | कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)  | 2480.05                   | 4843.40                   | ૮୫৭၃.૮५                  | ६६६३.                    |
| ર.         | कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक<br>आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)                              | <i>६८</i> .२०             | ૬.७૦                      | ૨૦૨.૨૫                   | 664.6                    |
| <b></b> .  | करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक<br>आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)                           | ६८.२०                     | ૬.७०                      | ૨૦૨.૨૫                   | 664.                     |
| 8.         | करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक<br>आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)                           | ફ૬.७૮                     | 88.08                     | २२६.५८                   | 4૬0.                     |
| <b>9</b> . | कालावधीकरिता एकूण सर्वकप उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकप<br>नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकप उत्पन्न (करानंतर))° | 60.04                     | ୪୫.७२                     | २२७.४६                   | 4દ0.                     |
| ξ.         | भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.५०/– प्रत्येकी)   | <b>६०</b> ६.५०            | દ્દ૦દ્દ.૧૦                | દ્0દ્.40                 | દ્દ0દ્દ.                 |
| 19.        | उत्पन्न प्रतिभाग (रू.४०/ – प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)  |                           |                           |                          |                          |
|            | अ. मूळ  | 9.99                      | 0.03                      | 3.08                     | 8                        |
|            | ब. सौमिकृत  | 9,99                      | 0.03                      | 3.08                     | 9                        |

सोनल ॲडेसिव्हस् लिमिटेड

सीआयएन-एल०२००४एमएच१९९१पीएलसी०६४०४५

कंपनीला कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ मध्ये विहित सहवाचिता कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ नुसार इंडएएस वित्तीय वर्ष २०१७-१८ पासून लागू आहे. टिप:

 ३०.०६.२०२३ रोजी संपलेल्या वर्षाकरिता वरील एकमेव वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे १०.०८.२०२३ रोजी पुनर्विलोकन करण्यात आले. २. सदर अहवाल कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ आणि लागू मर्यादेपर्यंत इतर मान्यताप्राप्त लेखा सराव व योजनेअंतर्गत विहित कंपनी (भारती लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इंडएएस) नुसार तयार केले आहेत.

संचालक मंडळाच्या मते फक्त एक मुख्य विभाग आहे म्हणून इंडएएस १०८ कार्यचलन विभागानुसार फक्त एक निष्कर्षयोग्य विभाग आहे. ४. ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या कालावधीबाबत निष्कर्प इंडएएसनुसार आहेत, जे मर्यादित पुनर्विलोकन किंवा लेखापरिक्षणावर अवलंबून नाही. तथापि

व्यवस्थापनाने पडताळणीनंतर हमी दिली आहे की, सदर वित्तीय निष्कर्ष त्यांचे कारभाराचे योग्य व सत्य स्वरुप आहे. 3. कंपनीच्या निबंधकाद्वारे सूचना दिल्याप्रमाणे ३१ मार्च, २०२३ रोजी व ३० जून, २०२३ रोजी गुंतवणूकदारांच्या तक्रारी शून्य होत्या.

, मागील कालावधी/वर्षाचे आकडे तिमाही/वर्षाचे वर्गीकरण/निवारणासाठी जेथे आवश्यक आहे तेथे पुर्ननमुद केले आहेत.

ठेकाण: खोपोली दिनांक: १०.०८.२०२३

# माकसन्स फार्मा लिमिटेड

#### CIN-1 24110MH1992PLC066364 **नोंदणीकृत कार्यालय:** १९वा मजला, ग्रॅण्डीयर, वीरा देसाई विस्तारित मार्ग, ओशिवरा, अंधेरी, (पश्चिम), मुंबई–४०० ०५३.

दूरध्वनी: ०२२ ४००१ २०११, फॅक्स क्र.: ०२२ ४००१ २०११, ईमेल: companysecretary@marksanspharma.com

दि. ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय परिणाम

| (प्रति इक्निटी शेअर खेटा वगळता रू. | दशलक्षामध्ये शेअर डेटा वगळता) |
|------------------------------------|-------------------------------|
|------------------------------------|-------------------------------|

सोनल ॲडेसिव्हस लिमिटेडकरि

सही/

संदीप अरोर

व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन:००१७६९३९


|              |   |                 | स्वतंत्र         |                 | एकत्रित         |                 |                |  |
|--------------|---|-----------------|------------------|-----------------|-----------------|-----------------|----------------|--|
| अनु.<br>क्र. | तपशील   | संपर्व<br>तीन म |                  | संपलेले<br>वर्ष | संपर<br>तीन ग   | संपलेले<br>वर्ष |                |  |
| <i>.</i>     |   | ३०.०६.२०२३      | ३०.०६.२०२२       | ३१.०३.२०२३      | ३०.०६.२०२३      | ३०.०६.२०२२      | ३१.०३.२०२३     |  |
|              |   | (अलेखापरिक्षित) | (अलेखापरिक्षित)  | (लेखापरिक्षित)  | (अलेखापरिक्षित) | (अलेखापरिक्षित) | (लेखापरिक्षित) |  |
| ٩            | कार्यातून एकूण उत्पन्न  | २,१४६.६४        | <b>٩,७८५.८</b> ४ | ७,१५६.८६        | ५,१०१.२९        | ४,५०२.६७        | १९,११४.५२      |  |
| ২            | करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)  | ५४३.९५          | २५७.०४           | १,३२०.३५        | ९६८.२६          | ७६४.४५          | ३,३७६.५३       |  |
| ş            | करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)   | 889.89          | १९२.०६           | १,०२८.६६        | 608.35          | ६०१.८४          | २,६५३.२१       |  |
| 8            | कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न<br>(करपश्चात) कालावधीकरिता नफा/(तोटा)<br>आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) | ४४०.२९          | १९२.१७           | १,०२२.७५        | ८७२.३०          | ६७९.६२          | ३,१७५.३२       |  |
| ч            | भरणा केलेले समभाग भांडवल<br>(दर्शनी मूल्य रू.१ प्रत्येकी पूर्ण भरती)  | ४५३.१६          | ४०९.३१           | ४५३.१६          | 843.9६          | ४०९.३१          | ४५३.१६         |  |
| Ę            | प्रतिभागावर मिळकत प्रत्येकी रू.१ प्रमाणे)   |                 |                  |                 |                 |                 |                |  |
|              | – मूलभूत :  | ०.९८            | 0.80             | २.४८            | 9.42            | ዓ.ሄ६            | ६.४१           |  |
| * .          | - सौम्यिकृत :   | 0.92            | 0.80             | २.४८            | 9.42            | <b>૧.</b> ४६    | <b>६.</b> ४१   |  |

\* ३० जून २०२३, ३१ मार्च २०२३ आणि ३० जून २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी ईपीएस वार्षिक नाही.

नोंदी: उपरोक्त परिणाम हे सेबी (सुचीबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५ च्या नियमन ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या ३० जून, २०२३ रोजी अलेखापरिक्षित त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाच्या तपशीलवार स्वरूपाचे निष्कर्ष आहेत. अलेखापरिक्षित त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे तपशीलवार स्वरूप www.nseindia.com आणि www.bseindia.com येथे आणि कंपनीची वेबसाईट www.marksanspharma.com वर देखील उपलब्ध आहे. मार्कसन्स फार्मा लिमिटेड करिता

|  |   | 14/11/11/11/11/11/11/10/11/00                     |
|--|---|---|
| ठिकाण : मुंबई<br>दिनांक : ११ ऑगस्ट, २०२३                             |   | मार्क सलदान्हा<br>अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक |
|  | www.marksanspharma.com                                | DIN : 00020983                                    |
|  | ले नाहीत त्यांनी कंपनीकडून ई–संवाद प्राप्त करण्यासाठी | कंपनीकडे नोंदणी करण्याची विनंती केली जाते.        |
| ई–मेल पत्त्याची नोंदणी करण्यासाठी, भागधारकांना खा                    | लील चरणांचे अनुसरण करण्याची विनंती केली जाते:         |   |
| <ol> <li>प्रत्यक्ष मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या शेअरधारव</li> </ol> | जना <u>companysecretary@marksanspharma.c</u>          | om वर ई–मेलद्वारे नाव, फोलिओ नंबर, मोबाइल         |

# वाच



जाहीर सूचना मी श्री. तरुण मनोहरलाल पगारिया येथे सर्वसा जनतेस सचित करीत आहे की. श्री. तरुण मनोहरला

गॅलिसी क्र.८९१४५५३३७ आहे. सदर पॉलिसी वैश्र सहकारी बँक लि., दुकान क्र.९, समेत सिकर महाल हरी भाई पटेल रोड, गाव कान्हेरी, ४ कार्टर रोड बोरिवली पुर्व, मुंबई-४०००९१ यांच्याकडून हरवले आहे. जर कोणा सापडल्यास कृपया वर नमुद केलेल्र गत्त्यावर आमच्याकडे आणुन द्यावेत सही/ तरुण मनोहरलाल पगारिय

## जाहिर सूचना

येथे जनतेला सूचना देण्यात येत आहे की, श्री. आकीफ मर्चंट आणि सुश्री अफशीन मेहबूब मर्चंट हे विक्रेते म्हणून आणि श्री मेहबूब अमानुल्ला मर्चंट फ्लॅट क्रमांक ७०५, ७ वा मजला, बी विंग, लिली व्हाईट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड, श्याम नगर, जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड, मजास डेपोच्या पुढे, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई-४०००६० चे मालक आहेत.

दि.०४.१२.२०१२ च्या नोंदणीकृत कराराद्वारे श्रीमती नजमा मेहबूब मर्चंट ह्या फ्लॅट क्र ७०५ च्या मालक झाल्या. पुढे आमच्या अशिलांनी आम्हाला कळवले की, श्रीमती नजमा मेहबूब मर्चंट यांचे दि.१२.१२.२०१२ रोजी निधन झाले, नजमाच्या मृत्यूनंतर त्यांचे पती श्री. मेहबूब अमानुल्ला मर्चंट यांनी शायला यांच्याशी पुनर्विवाह केला आणि अकबर आणि आयशा ही त्यांच्या पूर्वीच्या लग्नातील दुसरी पत्नी शैलाची मुले आहेत. ते महबूब अमानुल्ला मर्चंट यांची मुले नाहीत. त्यामुळे, नवीन पत्नी आणि तिची मुले ही शीमती नजमा मेहबूब मर्चंटस यांचे कायदेशीर वारस नाहीत, दि.०५.०८.२०१६ च्या नोंदणीकृत बक्षिस पत्राद्वारे, श्री. मेहबूब अमानुल्ला मर्चंट यांनी श्री. आकीफ मर्चंट आणि सुश्री अफशीन मेहबूब मर्चंट दान स्वीकारणारा यांना फ्लॅट क्रमांक ७०५ भेट दिली. अशा प्रकारे, विक्री, देवाणघेवाण, गहाण, शुल्क, भेट, ट्रस्ट, वारसा, भाडेपट्टा धारणाधिकार, भाडेकरू, परवाना, विकास हक्र, सुलभता किंवा इतर कोणत्याही मार्गाने प्लॉट/घराच्या विरुद्ध किंवा म्हटल्याबद्दल कोणताही दावा असलेली कोणतीही व्यक्ती याद्वारे आवश्यक आहे. खालील दिलेल्या पत्त्यावर सहाय्यक कागदपत्रांसह लेखी कळवावे या तारखेपासून सात दिवसांच्या आत, अन्यथा असा कोणताही दावा अस्तित्वात नाही हे मान्य केले जाईल आणि जर असेल तर तेच माफ केले जाईल असे मानले जाईल. मुंबई दिनांकित १२ ऑगस्ट २०२३ रोजी


मे. जी.एच. शुक्ला (वकील आणि नोटरी) कार्यालय क्र. ३०, ३रा मजला, इस्लाम भवन, अकबरली मेन्स समोर, व्ही.एन.रोड, कारंजे, मुंबई-४०० ००१

## मा. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, ५ वे न्यायालय, दादर, मुंबई

अर्ज क्र. १२४५/संकिर्ण/२०२३ सौ. निलीमा विजय पुजारी विरूद्ध सहाय्यक महापालिका आयुक्त, जी उत्तर वॉर्ड

## जाहीर नोटीस

याद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, अर्जदार निलीमा विजय पुजारी, वय ५९ वर्षे, धंदा गृहीणी, राहणार ग्रेटस हाऊस, १०२ सुजाता अपार्टमेंट, बी. पी. मार्ग, कालिका माता मंदिरासमोर, दादर (पश्चिम), मुंबई - ४०० ०२८ यांनी त्यांची आई नामे सुहासीनी वसंत गुजराल यांचे निधन दिनांक २९/०३/२०२० रोजी त्यांच्या राहत्या निवासस्थानी म्हणजेच १४/बी विंग, कालिका माता, बी. पी. मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई - ४०० ०२८ येथे झाले आहे, पण त्यांच्या मृत्यूची नोंद गैरअर्जदार, महानगरपालिका बृहन्मुंबई मार्फत वैद्यकिय अधिकारी, जी उत्तर वॉर्ड, दादर, मुंबई - ४०००२८ यांच्याकडे करण्यात आलेली नाही. त्यामुळे अर्जदाराने या न्यायालयात अर्ज क्र. १२४५/संकिर्ण/२०२३ दाखल करून त्यांच्या आईच्या मृत्यूची नोंद गैरअर्जदार कार्यालयात करण्याबाबत गैरअर्जदार यांना आदेशीत करावे, अशी विनंती केली आहे. तरी याद्वारे सर्व जनतेस सुचित करण्यात येते की, जर अर्जदाराच्या आईच्या मृत्यूच्या नोंदीबाबत ज्यांना कोणाला आक्षेप असेल त्यांनी ही जाहीर नोटीस प्रकाशीत झालेल्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत स्वतः अथवा स्वतः च्या वकिलामार्फत या न्यायालयात हजर होवून त्यांचे आक्षेप अथवा उजर अथवा म्हणणे दाखल करावे. जर विहीत मुद्तीत कोणाचाही आक्षेप अथवा उजर अथवा म्हणणे या न्यायालयास प्राप्त झाले नाही, तर कोणालाही काहीही आक्षेप नाही असे समजून पुढील आदेश पारित करण्यात येतील, याची नोंद घ्यावी.



| l | 🗈 🛲 हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड   |
|---|---|
| н | नोंद. कार्या.: ०९, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, नवी दिल्ली-११०००५७.                    |
| н | शाखा कार्यालय: कार्यालय क्र.बी-३०५, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र.३९/५ व ३९/५ए, सेक्टर ३०ए,        |
| н | वाशी रेल्वे स्टेशन समोर, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०३.                                      |
| L | स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी (ई-लिलाव) जाहीर सूचना  |
| н | सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत                             |
| н | सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट |
|   | शॅकर २००२ शत्म तेमे तर्फाण फायाचा लिपिटेट (प्रतिशत शतको) यांच्यापट तमा श्रमलेल्या ग्रशत           |

SEAL

बीवायपी

नोंदणीकृत कार्यालय पत्ताः प्लॉट ए४, एपीएमसी-मॅफको यार्ड, सेक्टर-१८, वाशी, नवी मुंबई-४००७०३. दिनांक: ११.०८.२०२३

राजेशकुमार पंजरी डीआयएन:00२६१८९५

अर्जत

नंबर, ई–मेल पत्ता, स्वयं साक्षांकित शेअर सर्टिफिकेट (दोन्ही बाजूंच्या) पॅन/आधारच्या स्कॅन केलेल्या प्रती प्रदान करण्याची विनंती केली जाते किंवा वैकल्पिकरित्या, हेच रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटच्या वेबसाइट लिंकद्वारे करा: <u>https://www.bigshareonline.com//InvestorRegistration.aspx</u>. २. डीमटेरिअलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या शेअरहोल्डर्सना त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींमार्फत त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजमध्ये त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाइल क्रमांकांची नोंदणी करण्याची विनंती केली जाते.



CIN: L99999MH1969PLC014465

|     | Extract of Un-Audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2023 |                                |               |              |            |                              |               |               |             |
|-----|---|--------------------------------|---------------|--------------|------------|------------------------------|---------------|---------------|-------------|
|     |   |                                |               |              |            |                              |               | ₹ in Lakhs (I | Except EPS) |
|     |   | Consolidated Financial Results |               |              |            | Standalone Financial Results |               |               |             |
| Sr. | PARTICULARS   |                                | Quarter ended |              | Year Ended |                              | Quarter ended |               | Year Ended  |
| No. |   | 30-Jun-23                      | 31-Mar-23     | 30-Jun-22    | 31-Mar-23  | 30-Jun-23                    | 31-Mar-23     | 30-Jun-22     | 31-Mar-23   |
|     |   | (UN-AUDITED)                   | (AUDITED)     | (UN-AUDITED) | (AUDITED)  | (UN-AUDITED)                 | (AUDITED)     | (UN-AUDITED)  | (AUDITED)   |
| 1   | Income from Operations  | 13,842.11                      | 12,738.93     | 14,543.22    | 61,233.96  | 13,770.21                    | 12,634.72     | 14,521.73     | 60,996.84   |
|     | Less :- Discounts / Rebates   | 3,126.48                       | 3,453.19      | 3,414.70     | 14,010.37  | 3,125.90                     | 3,451.45      | 3,414.70      | 14,008.63   |
|     | Net Income from Operations  | 10,715.62                      | 9,285.74      | 11,128.52    | 47,223.59  | 10,644.31                    | 9,183.27      | 11,107.03     | 46,988.20   |
| 2   | Net Profit (+) / Loss (-) for the period                                      |                                |               |              |            |                              |               |               |             |
|     | (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)                          | 722.82                         | (819.87)      | 1,110.87     | 2,536.56   | 828.32                       | (716.39)      | 1,236.29      | 2,935.56    |
| 3   | Net Profit (+) / Loss (-) for the period before Tax                           |                                |               |              |            |                              |               |               |             |
|     | (after Exceptional and/or Extraordinary Items)                                | 722.82                         | (819.87)      | 1,110.87     | 2,536.56   | 828.32                       | (716.39)      | 1,236.29      | 2,935.56    |
| 4   | Net Profit (+) / Loss (-) for the period after Tax (after                     |                                |               |              |            |                              |               |               |             |
|     | Exceptional and/or Extraordinary Items) - (Owners Share)                      | 474.76                         | (937.73)      | 701.35       | 1,712.93   | 570.63                       | (862.29)      | 888.42        | 2,023.48    |
| 5   | Total Comprehensive Income for the period (Comprising Profit /                |                                |               |              |            |                              |               |               |             |
|     | (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive                     |                                |               |              |            |                              |               |               |             |
|     | Income (after tax)} - (Owners Share)  | 413.90                         | (958.94)      | 714.19       | 1,660.31   | 509.76                       | (877.38)      | 904.07        | 1,985.42    |
| 6   | Equity Share Capital( Equity Share of Rs. 10/- Each )                         | 1,300.43                       | 1,300.43      | 1,300.43     | 1,300.43   | 1,300.43                     | 1,300.43      | 1,300.43      | 1,300.43    |
| 7   | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the                      |                                |               |              |            |                              |               |               |             |
|     | Audited Balance Sheet of the previous year                                    | 22,984.85                      | 22,984.85     | 21,124.09    | 22,984.85  | 21,445.87                    | 21,445.87     | 19,564.49     | 21,445.87   |
| 8   | Earnings per Share (of Rs. 10/- each)   |                                |               |              |            |                              |               |               |             |
|     | (for continuing & discontinued operations)                                    |                                |               |              |            |                              |               |               |             |
|     | ( of Rs.10/-each ) ( not annualised ) :                                       |                                |               |              |            |                              |               |               |             |
|     | a) Basic  | 3.65                           | (7.21)        | 5.39         | 13.17      | 4.39                         | (6.63)        | 6.83          | 15.56       |
|     | b) Diluted  | 3.65                           | (7.21)        | 5.39         | 13.17      | 4.39                         | (6.63)        | 6.83          | 15.56       |

Notes for the Quarter Ended on 30th June, 2023 :-

The above is an extract of the detailed format of Un-Audited Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and www.nseindia.com and the Company's website, www.ariesagro.com

The results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (IndAS) notified under the Companies (IndAS) Rules, 2015 and subsequent amendments

The reduction in profit for the Quarter Ended 30th June, 2023 in comparison to the corresponding quarter is mainly attributable to reduced Exchange Rate Gain under the head Other Operating Income. If the Profit from Operations is considered without the Exchange Rate Gain in both the comparable quarters, the Operating margin has improved from 5.45% to 5.96%

As the Company's business activity falls within a single primary business segment, the disclosure requirements of Accounting Standard (Ind AS-108) " Operating Segments ", are not applicable. Since the Company's business relates to Micronutrient Fertilizers, Plant Nutrient Solutions etc. the same is impacted by cropping pattern, seasonality and erratic weather conditions across the Globe in general and India in particular. Accordingly, quarterly figures are not representative of the full year's performance

The above Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee and there upon approved by the Board of Directors at their respective meetings held on 10th, August 2023 The Statutory Auditors have carried out a Limited Review of the Results for the Quarter ended 30th June, 2023.

The Un-Audited Standalone / Consolidated financial results are for the Quarter ended 30th, June 2023

The Consolidated Un-Audited Financial Results have been prepared in accordance with Ind AS 110" Consolidated Financial Statements'

With reference to Para 4.3 of the Circular SEBI/HO/DDHS/CIR/P/2018/144 dated 26.11.2018, we wish to state that we are not a LARGE CORPORATE within the meaning of Para 2.2(ii) of the aforesaid Circular

The global supply conditinos have now improved resulting in a steep fall in many raw material and other input prices. This impact is expected to continue in the medium term, until old inventories are sold.
 Figures for the quarter ended 31st March, 2023 represents the difference between audited figures in respect of the full financial year and the published figures of nine months ended 31st December, 2022.

13 Previous Period's / Year's figures have been re-grouped / re-arranged wherever necessary to correspond with the Current Period's figures.

14 The above results will be made available at the Company's Website at www.ariesagro.com on or after 10th, August 2023.

For Aries Agro Limited

Sd/-Dr. Rahul Mirchandani Chairman and Managing Director DIN : 00239057

वये हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (प्रतिभुत धनको) यांच्यासह तारण असलेल्या स्थाव मालमत्तेच्या विक्रीकरिता सूचना

यादारे सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना/प्रतिनिधींन नोटीस देण्यात आली आहे की खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमत्ता सुरक्षित कर्जदाराकडे गहाण/शुल्क आकारल्य आहेत, ज्याचा <mark>हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटे</mark>ड (सुरक्षित कर्जदार) च्या अधिकृत अधिकाऱ्याने तावा घेतले आहे खाली नमूद केलेल्या कर्जदार, सह-कर्जदार किंवा जामीनदारांकडून थकवाकीच्या वसुलीसाठी <mark>दिनांक ३१ ऑगस्ट</mark> २०२३ रोजी (ई-लिलावाची तारीख) जसे आहे तसे, जसे आहे तसे आणि जे तेथे आहे विकले जाईल. आरक्षि मुल्य व इसारा रक्षम समाविष्ट मोहोरवंद लिफाफा जाहीर लिलावात सहभागी होण्यासाठी होरी हाऊसिंग फावनान्स लेमिटेडच्या अधिकृत अधिकाऱ्याकडे २९ ऑगस्ट, २०२३ रोजी सायं.५.००वा. पर्यंत किंवा त्यापूर्वी शाख कार्यालय: कार्यालय क्र.बी-३०५, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र.३९/५ व ३९/५ए, सेक्टर ३०ए, वाशी रेल्ट <mark>टेशन समोर, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र</mark>–४००७०३ येथे सादर केला जाईल.

| कर्ज खाते   | कर्जदार/सह-कर्जदार/       | मागणी सूचना     | ताबा प्रकार | आरक्षित मुल्य |
|-------------|---------------------------|-----------------|-------------|---------------|
| क्र.        | जामिनदार/कायदेशी वारस/    | दिनांक / रक्कम  | (रचनात्मक/  | इसारा रक्कम   |
|             | कायदेशीर प्रतिनिधींचे नाव | दिनांक          | वास्तविक)   |               |
| HHFMUMHOU   | श्री. योगेश सुरेश लाड,    | 99.02.2029,     | वास्तविक    | रु.           |
| 19000003153 | श्रीमती पुजा योगेश लाड    | ११.०८.२०२३ रोजी | ताबा        | 92,00,000/-   |
|             |                           | रू.४०,८०,४९६/-  |             | रु.१,८०,०००/- |

**मालमत्तेचे वर्णन:** फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, वी विंग, रॉनी को-ऑप. हौ. सोसायटी लि., गाव वोळींज, विरार नश्चिम), तालुका वसई, जिल्हा पालघर, महाराष्ट्र-४०१३०३, क्षेत्रफळ ५९५ चौ.फु. येथील मालमत्तेचे सर्व भाग

नियम व अटी: ई-लिलाव https://sarfaesi.auctiontiger.net पोर्टलद्वारे ३१ ऑगस्ट, २०२३ रोजी लिलावाची तारीख) दु.२.००वा. ते दु.३.००वा. नंतर प्रत्येकी १० मिनिटांच्या मर्यादित विस्तारासह होईल ?) विहित निविदा/बिंड फॉर्म आणि विक्रीच्या अटी शाखा कार्यालय: कार्यालय क्र.वी-३०५, वीएसईएल क पार्क, प्लॉट क्र.३९/५ व ३९/५ए, सेक्टर ३०ए, वाशी रेल्वे स्टेशन समोर, वाशी, नवी मुंबई महाराष्ट्र- ४००७०३ रोथे स १० ०० ते सार्य ५ ०० टरस्यान कोणत्याही कामाच्या दिवशी कार्यालयात उपल असतील. २) स्थावर मालमत्तेची आरक्षित किंमतीपेक्षा कमी विक्री केली जाणार नाही. ३) बोली वाढीची क्रम रु.१०,०००/- (रुपये दहा हजार फक्त) असेल. ४) वरील मालमत्तेच्या खरेदीसाठी सादर केलेल्य सर्व बोली/निविदा वर नमद केल्याप्रमाणे हीरो हाऊसिंग फायनान्म लिमिटेडच्या बाजने डिमांड डाफ्ट आरटीजीएस/एनईएफटीट्वारे इसारा रक्कमेसह जयपूर येथे देव असतील. डिमांड ड्राफ्ट लिलावानंतर अयशस्व नार्वे नार्वे प्रतिविधित प्रत्ये के विद्युत्ति के सार्वे के सार्वे के सार्वे के सार्वे के सार्वे के सार्वे के बोलीदारांग परत केले जातील. ५) सर्वों के बोली लावणपा वशस्वी बोलीदार म्हणून घोषित केला जाईल जर तो/ती बोली लावण्यासाठी कावदेशीररीत्वा पात्र असेल आणि पुढे दिली जाईल की बोलीची रक्षम ाखीव किंमतीपेक्षा कमी नसेल. जेव्हा ऑफर केलेली किंमत इतकी स्पष्टपणे अपुरी दिसते की असे करणे अयोग्य होईल तेव्हा सर्वोच्च बोली नाकारणे/स्वीकारणे हा अधिकृत अधिकाऱ्याचा अधिकार असेल. ६) संभाव्य बोलीदार २४ ऑगस्ट, २०२३ रोजी स.११.०० ते दु.२.०० दरम्यान पूर्व भेटीसह मालमत्तेची तपासण फरू शकतात. ७) यशस्वी बोलीदार म्हणून घोपित केलेल्या व्यक्तीने, घोपणेनंतर लगेच, २४ तासांच्य आत खरेदीच्या रकमेच्या/सर्वोच्च बोलीच्या २५% रक्कम जमा करावी ज्यामध्ये ईएमडी रक्कम समाविष्ट असेल भाणि अशा ठेवीमध्ये चूक झाल्यास, मालमत्ता ताबडतोब खाजगी कराराद्वारे नवीन लिलाव/विक्रीसाठी ठेवर्ल जाईल. ८) वरीलप्रमाणे प्रारंभिक ठेव ठेवल्यास, देय असलेल्या खरेदीदाराच्या पैशाची शिल्लक रक्कम खरेदीदाराने प्राधिकत अधिकाऱ्याला मालमत्तेच्या विक्रीची पृष्टी केल्याच्या तारखेपासन १५व्या दिवशी किंवा अश सांशिवाय किंवा १५व्या दिवशी रविवार किंवा इतर सुट्टी असल्यास, १५व्या दिवसानंतरच्या पहिल्य कार्यालयीन दिवशी त्यापूर्वी भरावी. ९) वर नमूद केलेल्य कालावधीत कोणतेही पेमेंट चुकल्यास, खाजगी कराराद्वारे मालमत्ता नव्याने लिलाव/विक्रीसाठी ठेवली जाईल. **हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटे**डद्वारे एमडीसह ठेव जप्त केली जाईल आणि कसूरदार खरेदीदार मालमत्तेवरील सर्व दावे गमावतील. १०) वरीर विक्री हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या अंतिम मंजुरीच्या अधीन असेल. ११) हीरो हाऊसिंग **कायनान्स लिमिटेड**ला ज्ञात असलेल्या कोणत्याही दायित्वांचे तपशील, ज्यासाठी मालमत्ता जबाबदार आहे **गहित नाही**. दावे, जर असेल तर, जे मालमत्तेवर पुढे केले गेले आहेत आणि त्याचे स्वरूप आणि मूल्य गंच्याशी संबंधित इतर ज्ञात तपशील: **माहित नाही. १२)** इच्छुक पक्षांनी संबंधित विभाग/कार्यालयांकडू ोधानिक आणि इतर देय जसे की विक्री/मालमत्ता कर, वीज देय आणि सोसायटी देयके यांची पडताळणी/ पुष्टी करण्याची विनंती केली जाते. मालमत्तेवरील कोणल्याही देव देवकाची कंपनी कोणतीही जबाबदारी घेत नाही. १३) १% टीडीएस, जर असेल तर, सर्वोच्च घोषित बोली रकमेपेक्षा सर्वोच्च बोलीदारास देव असेल. र्वात जास्त बोली लावणाऱ्याने कंपनीच्या पॅनमध्ये पेमेंट जमा करणे आवश्यक आहे आणि चलनाची प्रत , फंपनीला सादर केली जाईल. १४) विक्री या जाहिरातीमध्ये आणि विहित निविदा फॉर्ममध्ये समाविष्ट केलेल्य अटी व शर्तींच्या अधीन आहे. १५) यशस्वी बोलीदार/खरेदीदाराने कायद्यानुसार नोंदणीकृत विक्री प्रमाणपः मेळविण्यासाठी सर्व मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क आणि आनुपंगिक खर्च उचलावा. १६) प्राधिक भधिकाऱ्याला कोणतेही कारण न देता निविदा स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा किंवा निविदा तहकब न्थगित/रद्द करण्याचा आणि कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय या विक्रीच्या कोणत्याही अटी व शर्तींमध्ये बदल उरण्याचा पूर्ण अधिकार आहे. १७) इच्छुक बोलीदार श्री. स्वप्नील चव्हाण यांच्याशी मोवा क्र ९७३०८४९३६३ वर कार्यालयीन वेळेत (स.१०.०० ते सायं.६.००) संपर्क साध शकतात किंवा मालमत्ता फर्जदाराचे खाते क्रमांक नमूद करून assetdisposal@herohfl.com वर मेल करा. १८) इतर कोणत्याई पशिलांसाठी किंवा ई-लिलावाच्या प्रक्रियेच्या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी संभाव्य बोलीदार सेवा प्रदात्याश संपर्क साधू शकतात, मे. ई-प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड (ऑक्शनटायगर), ईमेल आयडी: support@auctiontiger.net वर पाठवावे.

#### कर्जदार / जामीनदार / तारणकर्ता यांना १५ दिवसांची विक्री सूचना

| वरील उल्लेखित कर्जदार/तारणकर्ता/जामीनदारांनी याद्वारे कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचनेमध्ये नमूद केलेली |   |
|--|---|
| रकम लिलावाच्या तारखेपूर्वी व्याज आणि खर्चासह जमा करावे, असे न झाल्यास मालमत्तेचा लिलाव केला          |   |
| जाईल आणि शिल्लक थकबाकी, जर असेल तर, तुमच्याकडून व्याज आणि खर्चासह वसूल केली जाईल.                    |   |
| विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी,  | कृपया दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या       |
| https://uat.herohomefinance.in/hero_housing/other-notice हीरो हाऊसिंग फायनान्स                       |   |
| लिमिटेड (प्रतिभुत धनको) वेबसाइटवर म्हणजे www.herohousingfinance.com                                  |   |
|  | हीरो हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकरिता      |
|  | प्राधिकृत अधिकारी                       |
| दिनांक: १२ ऑगस्ट, २०२३   | श्री. स्वप्नील चव्हाण, मोवा.:९७३०८४९३६३ |
| ठिकाण: मुंबई   | ईमेलः assetdisposal@herohfl.com         |

Place: Mumbai Date: 10th August, 2023